

**August 08, 2025**

|   |  |
|---|--|
| <b>To,</b><br><b>BSE Limited</b><br>Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort,<br>Mumbai – 400 001<br><b>BSE Scrip Code:</b> 543955 | <b>To,</b><br><b>National Stock Exchange of India Limited</b><br>Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla<br>Complex, Bandra (East), Mumbai – 400 051<br><b>NSE Symbol:</b> TREL |
|---|--|

Dear Sir/Madam,

**Subject: Publication of Newspaper Advertisement of Un-audited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025**

Pursuant to Regulations 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of publication of newspaper advertisement pertaining to Un-audited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025 published in The Free Press Journal (English Daily) and Navshakti (Regional Daily) on August 08, 2025.

The advertisement also includes a Quick Response code and the web-link to access complete financial results for the aforesaid period.

The aforesaid information shall be made available on the Company's website at [www.transindia.co.in](http://www.transindia.co.in).

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,  
For **Transindia Real Estate Limited**  
*(Formerly Transindia Realty & Logistics Parks Limited)*

**Khushboo Dinesh Mishra**  
**Company Secretary & Compliance Officer**

**Encl: a/a**



SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN - L51100MH1983PLC029600  
Registered office: 1076, DR. E. MOSES ROAD, WORLI, MUMBAI - 400018  
Tel.: 022 23661111; E-mail Id: cs@kopran.com; Website: www.sarvamangalmercantile.in

EXTRACT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

| Sr. No | PARTICULARS  | Quarter ended 30.06.2025 | Year ended 31.03.2025 | Quarter ended 30.06.2024 |
|--------|--|--------------------------|-----------------------|--------------------------|
|        |  | (Unaudited)              | (Audited)             | (Unaudited)              |
| 1      | Total Income from operation (net)                            | -                        | -                     | -                        |
| 2      | Profit for the period from ordinary activities before tax    | (3.25)                   | 188.89                | (11.14)                  |
| 3      | Net Profit for the period from ordinary activities after tax | (3.25)                   | 178.20                | (11.14)                  |
| 4      | Total Comprehensive Income for the period after tax          | 549.47                   | (2,105.37)            | (42.02)                  |
| 5      | Equity Share Capital (Face Value of Rs 10/- per share)       | 24.90                    | 24.90                 | 24.90                    |
| 6      | Reserve (excluding Revaluation Reserve as per balance sheet) |                          | 6,924.98              |                          |
| 7      | Earnings Per Share (of Rs. 10/- each)                        |                          |                       |                          |
|        | Basic:   | (1.31)                   | 71.57                 | (4.47)                   |
|        | Diluted:   | (1.31)                   | 71.57                 | (4.47)                   |

Notes:  
1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results is available on BSE Limited website (www.bseindia.com) and also on Company's website (www.sarvamangalmercantile.in)

For Sarvamangal Mercantile Company Limited  
Vandana Somani  
Director  
DIN : 01218254

Place: Mumbai  
Date: August 07, 2025

BIRLA COTSYN (INDIA) LIMITED  
Regd. Office :- 1105, 11th Floor, Regent Chamber, J.B.Marg, Nariman Point, Mumbai - 400 021.  
CIN-L17110MH1941PLC003429  
Tel +91 22 22831287  
Email : complianceofficer@birlacotsyn.com

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

| SN | Particulars  | Quarter Ended |           | Year Ended |
|----|--|---------------|-----------|------------|
|    |  | 30-Jun-25     | 31-Mar-25 | 31-Mar-25  |
|    |  | Un Audited    | Audited   | Un Audited |
| 1  | Total income from operations   | -             | -         | -          |
| 2  | Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)      | (400.54)      | (456.24)  | (163.70)   |
| 3  | Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) | (400.54)      | (456.24)  | (163.70)   |
| 4  | Net Profit/(Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary items)    | (400.54)      | (456.24)  | (163.70)   |
| 5  | Profit / (Loss) from discontinuing operations  | -             | -         | -          |
| 6  | Total Comprehensive Income for the period  | (400.54)      | (456.24)  | (163.70)   |
| 7  | Equity Share Capital   | 143.41        | 143.41    | 26,865.70  |
| 8  | Reserves excluding revaluation reserve (as per Audited Balance Sheet                         | -             | -         | 673.76     |
| 9  | Earnings Per Share (Face value of Rs. 1/- each) (Not Annualized)                             |               |           |            |
| A  | Basic and Diluted EPS for the period from Continuing and Discontinued Operations             | (2.79)        | (3.18)    | (0.01)     |
| B  | Basic and Diluted EPS for the period from Continuing Operations                              | (2.79)        | (3.18)    | (0.01)     |
| C  | Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations                            | 0.00          | 0.00      | 0.00       |

Note:  
1 The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter Ended, 30th June 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended 30th June, 2025 are available at the Company's website [www.birlacotsyn.com](http://www.birlacotsyn.com) and the website of the stock exchange i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For and on behalf of Birla Cotsyn (India) Limited

Sd/-  
Mr. Akhil Jain  
Managing Director  
DIN: 03296467

BIRLA COTSYN (INDIA) LIMITED  
Regd. Office :- 1105, 11th Floor, Regent Chamber, J.B.Marg, Nariman Point, Mumbai - 400 021.  
CIN-L17110MH1941PLC003429  
Tel +91 22 22831287  
Email : complianceofficer@birlacotsyn.com

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

| SN | Particulars  | Quarter Ended |           | Year Ended |
|----|--|---------------|-----------|------------|
|    |  | 30-Jun-25     | 31-Mar-25 | 31-Mar-25  |
|    |  | Un Audited    | Audited   | Un Audited |
| 1  | Total income from operations   | -             | -         | -          |
| 2  | Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)      | (400.54)      | (456.24)  | (163.70)   |
| 3  | Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items) | (400.54)      | (456.24)  | (163.70)   |
| 4  | Net Profit/(Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary items)    | (400.54)      | (456.24)  | (163.70)   |
| 5  | Profit / (Loss) from discontinuing operations  | -             | -         | -          |
| 6  | Total Comprehensive Income for the period  | (400.54)      | (456.24)  | (163.70)   |
| 7  | Equity Share Capital   | 143.41        | 143.41    | 26,865.70  |
| 8  | Reserves excluding revaluation reserve (as per Audited Balance Sheet                         | -             | -         | 22,230.86  |
| 9  | Earnings Per Share (Face value of Rs. 1/- each) (Not Annualized)                             |               |           |            |
| A  | Basic and Diluted EPS for the period from Continuing and Discontinued Operations             | (2.79)        | (3.18)    | (0.01)     |
| B  | Basic and Diluted EPS for the period from Continuing Operations                              | (2.79)        | (3.18)    | (0.01)     |
| C  | Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations                            | 0.00          | 0.00      | 0.00       |

Note:  
1 The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter Ended, 30th June 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended 30th June, 2025 are available at the Company's website [www.birlacotsyn.com](http://www.birlacotsyn.com) and the

For and on behalf of Birla Cotsyn (India) Limited

Sd/-  
Mr. Akhil Jain  
Managing Director  
DIN: 03296467

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Smt. Surekha Chandrakant Gandhi, the owner of a Unit/Gala, more particularly described in the Schedule herunder written ("the Property") has agreed to sell, transfer and convey the Property to my clients, free from all encumbrances, liabilities and reasonable doubts.

Any person/s having any claim or interest in the Property or any part thereof, by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise, is hereby required to intimate the same to the undersigned in writing, along with all supporting documentary evidence at my office situated at 102, First Floor, City Ice Building, 298, Perin Nariman Street, Fort, Mumbai -400 001, within fourteen (14) days from the date of publication of this notice, failing which, such claim, if any, shall be considered as waived and/or abandoned and the transaction shall be completed without any reference to such claim.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:  
(Description of "the Property")

ALL THAT industrial premises being Unit/Gala No.138, admeasuring 860 sq.ft built-up area on First Floor of "J" building in Ansa J & K Industrial Premises Co-operative Society Ltd. (Society) lying, being and situate on the land bearing C.T.S. No.696 of Village Marol, Taluka - Andheri, Mumbai Suburban District at Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai - 400 072, TOGETHER WITH fifty (50) fully paid-up shares of Rupees fifty (50/-) each bearing distinctive nos. from 296 to 300, issued by the Society vide Share Certificate No.60.

Dated this 8th day of August 2025.  
Sd/-  
Ashish Mashru  
(Advocate)

EXPO ENGINEERING AND PROJECTS LIMITED (formerly known as EXPO GAS CONTAINERS LIMITED)

CIN NO- L40200MH1982PLC027837  
Regd. Office :- 150, Sheriff Devil Street, Mumbai - 400 003.  
Tel No. 022-61319600, Website: www.expgas.com

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

| Particulars   | Quarter ended |            | Year ended |                                  |
|---|---------------|------------|------------|----------------------------------|
|   | 30.06.2025    | 31.03.2025 | 30.06.2024 | Accounting Year ended 31.03.2025 |
|   | Unaudited     | Audited    | Unaudited  | Audited                          |
| Total Income from Operations  | 1,784.70      | 3,997.45   | 1,770.97   | 11,489.57                        |
| Net Profit / (Loss) from Ordinary Activities before tax                                     | 104.45        | 250.13     | 28.78      | 411.74                           |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)                     | 104.45        | 250.13     | 28.78      | 411.74                           |
| Net Profit / (Loss) for the period after tax  | 104.45        | 156.68     | 28.78      | 318.29                           |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after comprehensive income)                   | 104.45        | 151.46     | 28.78      | 313.07                           |
| Equity Share Capital  | 911.85        | 911.85     | 761.46     | 911.85                           |
| Reserves excluding Revaluation Reserves (as per Balance Sheet) of previous accounting year. | 2,272.20      | 2,272.20   | 1,357.54   | 2,272.20                         |
| Earning Per Share.  |               |            |            |                                  |
| a) Before Extraordinary Items   | 0.46          | 0.66       | 0.13       | 1.37                             |
| - Basic   | 0.46          | 0.66       | 0.13       | 1.37                             |
| - Diluted   | 0.46          | 0.66       | 0.13       | 1.37                             |
| b) After Extraordinary Items  | 0.46          | 0.66       | 0.13       | 1.37                             |
| - Basic   | 0.46          | 0.66       | 0.13       | 1.37                             |
| - Diluted   | 0.46          | 0.66       | 0.13       | 1.37                             |

Note: 1) The above is an extract of the detailed format of unaudited Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Websites and on the Company's website [www.expgas.com](http://www.expgas.com).  
2) The name of the Company has been changed from Expo Gas Containers Limited to Expo Engineering and Projects Limited w.e.f. 21st July, 2025. Amended vide special resolution passed by the members through extra ordinary general meeting on 27th June, 2025 and ROC and BSE approval dated 21st July, 2025 and 31st July, 2025 respectively.  
3) Our Current Orders in Hand is approximately 111 crores.

By order of the Board of Directors  
For Expo Engineering and Projects Limited  
(formerly known as Expo Gas Containers Limited)

Sd/-  
Hasanain S. Mewawala  
Managing Director  
(DIN - 00125472)

Place: Mumbai  
Date : August 07, 2025



PUBLIC NOTICE

This is to give notice to the Public at large that our client MR. SANTOSH KHANDU SANAP & SMT. KAUSABAI KHANDU SANAP are intending to purchase the property more particularly described in the schedule of the property from Mrs. Monika Nilesh Jain. For purchase of schedule property MR. SANTOSH KHANDU SANAP & SMT. KAUSABAI KHANDU SANAP have approached SVC Co-operative Bank Ltd, S. V. Marg Branch, Mumbai.

Whereas one of the Chain Agreement i.e. Agreement dated 24/10/1988 in respect of schedule Property is lost and also same was not lodged for registration, now our clients are intending to mortgage the schedule property with SVC Co-operative Bank Ltd, S. V. Marg Branch, Mumbai, in absence of the aforesaid original title document.

Any person having any claim through the aforesaid agreements and or having or claiming any right, title, interest or claim in respect of the said property or possession of the said property in any manner including by way of any agreement, undertaking, agreement for sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage, gift, trust, inheritance, lease, lien, monthly tenancy, leave and license, partnership, joint venture, easement, right of prescription, any adverse right or claim of any nature whatsoever, disputed suit, decree, order, restrictive covenants, order of injunction, attachment, acquisition or otherwise upon and required to make the same known to the undersign in writing within 14 days from the date of publication hereof either by hand delivery against proper written acknowledgement of the undersigned or by the Registered Post AD failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTIES

Flat No. 705, Adm. 228 Sq. Ft. (Carpet Area), on 7<sup>th</sup> Floor, in A Wing, in The A Gokuldham Co-Operative Housing Society Limited, situated at 386, Tulsiwadi, Sane Gurnji Marg, Tardeo, Mumbai- 400 034, standing on Land bearing C. S. No. 386 of Tardeo Division, in the Registration District and Sub-District of Mumbai City and within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai.

Place: Mumbai Date: 08/08/2025

Adv. Parineet Saratkar  
Partner  
M/s. SSP Legal  
Advocates & Consultants  
17-B, 3<sup>rd</sup> Floor, Krishna Niwas, 281 SBS Road, Fort, Mumbai-400 001

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT Mrs. Sangeeta Mahesh Gala and Mr. Pritesh Jayantilal Nishar having address at 202, New Gurukrupa Society, Ramwadi, Near Datt Mandir, Naupada, Thane (W) - 400602 is the owner of Flat No. 1 on the Ground Floor admeasuring 635 square feet Carpet area in the building known as 'Anubhav' standing on land bearing C.T.S. No. 63, Tika No. 16 situate at Ram Maruti Road, Naupada, Taluka and District Thane within the Registration District Sub-District Thane ("Flat"). The original document viz. Agreement dated 18/06/1997 executed between Mrs. Nirmala S. Daga and Mr. Sanjay V. Thakkar in respect of the Flat has been lost/misplaced and is not traceable.

The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above document. Any person(s) who finds the abovementioned document is/are required to deliver the same to the undersigned at our residence at 202, New Gurukrupa Society, Ramwadi, Near Datt Mandir, Naupada, Thane (W) - 400602.

Dated this 8th day of August, 2025

Sd/-  
Mrs. Sangeeta Mahesh Gala  
Mr. Pritesh Jayantilal Nishar



Regional Office: Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6. Phone: + 91-79-26421671-75

SYMBOLIC POSSESSION NOTICE

NOTICE is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer issued demand notice to the borrower(s) on the date mentioned against the account stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the public in general and in particular the borrower(s) that the undersigned has taken the symbolic possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with Rule 3 of the said Rules on the date mentioned against the account. The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Bank for the amounts, interest, costs and charges thereon. The borrowers'/mortgagors' attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

| Name of borrower(s), Guarantor & Loan Account No.                  | Description of the property mortgaged (Secured Asset)  | Date of Demand Notice | Date of Symbolic Possession Notice | O/s Amount as on date of Demand Notice  |
|--|--|-----------------------|------------------------------------|---|
| Sollu Suresh<br>90001141393922                                     | All that piece and parcel of the immovable property situated at Flat No.501, on the 5th Floor, B Wing, Building No.105, " Srushti Raj Siddhi", CTS No.505/PT. S No.14 (part), Near Nobel Medical, At Tilak Nagar, Chembur, Mumbai-400089. Area Admeasuring About: 534 Sq Ft Carpet Area alongwith One Stilt Car Parking Space and bounded by:<br>North: Nallah, East: Road, West: Nallah, South: Building No.104 | 10.01.2025            | 05.08.2025                         | Rs.90,00,809.96<br>(As on 01.12.2024)   |
| Yogesh Deepaklal Bajania<br>Neeta Yogesh Bajania<br>90001290711420 | All that piece and parcel of The Flat No.301, On The 3rd Floor, In The Building Known As "Amber Residency", Formerly Known As Parekh Mahal Co Op Housing Society Ltd., Near Santoshi Mata Mandir, Plot No.15, Bearing CTS No.778, Survey No.133, Hansoti Lane, Off Cama Lane, Ghatkopar West, Mumbai-400086 and bounded by: North: KDM Road, East: Hansoti Lane, West: Deepalaya Apartment, South: Hansoti Lane  | 16.05.2025            | 05.08.2025                         | Rs.2,32,02,766.17<br>(As on 14.05.2025) |

Place: Mumbai  
Date: 08/08/2025

Authorised Officer  
Bandhan Bank Limited

JANA SMALL FINANCE BANK (A Scheduled Commercial Bank)  
Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071.

NOTICE OF SALE THROUGH PRIVATE TREATY

SALE OF IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002. (SARFAESI ACT)

The undersigned as Authorized Officer of Jana Small Finance Bank Limited has taken over Physical Possession of the schedule property under the SARFAESI Act. The Authorized Officer of Jana Small Finance Bank Limited, had already conducted multiple public auctions for selling the property, but they turned out to be unsuccessful as no bids were received. Hence please be informed that if the total outstanding dues in the aforesaid loan account are not paid within Fifteen (15) Days from the date of this publication of this notice, then the Authorized officer will proceed for sale via private treaty of the property as stated below.

Public at large is informed that the secured property as mentioned in the Schedule are available for sale through Private Treaty, as per the terms agreeable to the Bank for realization of Bank's dues.

Standard terms & conditions for sale of property through Private Treaty are as under:

- Sale through Private Treaty will be on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS".
- The purchaser will be required to deposit 100% of the sale consideration on the expiry of publication of this notice.
- In case of non-acceptance of offer of purchase by the Bank, the amount if any paid along with the application will be refunded without any interest with in the stipulated time.
- The purchaser should conduct due diligence on all aspects related to the property (under sale through private treaty) to his satisfaction. The purchaser shall not be entitled to make any claim against the Authorized Officer / Secured Creditor in this regard at a later date.
- The Bank reserves the right to reject any offer of purchase without assigning any reason.
- The purchaser has to bear all stamp duty, registration fee, and other expenses, taxes, duties, society dues in respect of purchase of the property.
- Sale shall be in accordance with the provisions of SARFAESI Act / Rules.

| Sr. No. | Loan Account Number | Name of Borrower/ Co-Borrowers                   | Amount as per 13(2) Demand Notice under SARFAESI Act.   | Reserve Price for Private Treaty       |
|---------|---------------------|--|---|--|
| 1       | 32369610001079      | 1) Eknath Sudhakar Pilare, 2) Beby Eknath Pilare | Rs.15,01,064.32 (Rupees Fifteen Lakhs One Thousand and Sixty Four and Thirty Two Paise Only) as of 04/03/2024 | Rs.4,00,000/- (Rupees Four Lakhs Only) |

Details of Secured Assets: All that piece and parcel of the Immovable Property being Land situated at S.No.961/1/961/2A/9612B, Old Survey No.1226, Plot No.78, Area of which 211.75 Sq.mtrs. out of which 39.20 Sq.mtrs. Row House Complex Built and Named as Sai-3, Carpet Area of Ground Floor, Row House No.3 is 20.96 Sq.mtrs, and Builtup Area 28.29 Builtup Area i.e. 304.57 Sq.ft. at Taluka Sinnar, Dist. Nashik-422001. Boundaries of which are as follows: East: Amenity Plot, West: 9 Mtrs wide Road, North: Plot No.79, South: 12 Mtrs wide Road.

The aforesaid Borrower/s/ Co-borrower/s attention is invited to provisions of section 13(8) of SARFAESI Act for redemption of secured assets mentioned hereinabove by tendering the aforementioned outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the bank before the sale of secured assets.

Correspondence Address: Mr. Ranjan Naik (Mob. No.6362951653), email: [ranjan.naik@janabank.com](mailto:ranjan.naik@janabank.com). Jana Small Finance Bank Limited, (formerly known as M/s. Janalakshmi Financial Services Pvt. Ltd.), having office at Jana Small Finance Bank Limited, Branch Office: Shop No.4 & 5, Ground Floor, Indiabulls Mint Glady's Alvares Road, Hiranandani Meadows, Pokhran Road, Thane West-400610.

Date: 08.08.2025, Place: Thane

Sd/- Authorized Officer, Jana Small Finance Bank Limited

TRANSINDIA REAL ESTATE LIMITED

(CIN: L61200MH2021PLC372756)  
Regd. Off.: 6<sup>th</sup> Floor, B Wing, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098.  
Tel No.: +91 22 6679 8100

Website: [www.transindia.co.in](http://www.transindia.co.in) Email: [investorrelations@transindia.co.in](mailto:investorrelations@transindia.co.in)

Extract of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2025

| Sr. No. | Particulars   | Standalone                  |                             | Consolidated                 |                             |
|---------|---|-----------------------------|-----------------------------|------------------------------|-----------------------------|
|         |   | Quarter ended June 30, 2025 | Quarter ended June 30, 2024 | Quarter ended March 31, 2025 | Quarter ended June 30, 2024 |
|         |   | (Un-Audited)                | (Un-Audited)                | (Audited)                    | (Un-Audited)                |
| 1       | Total Income from Operations  | 2,005                       | 3,590                       | 10,846                       | 2,456                       |
| 2       | Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extra Ordinary Items)   | 1,271                       | 2,082                       | 5,419                        | 1,285                       |
| 3       | Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extra Ordinary Items)  | 994                         | 2,082                       | 5,184                        | 1,008                       |
| 4       | Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extra Ordinary Items) but after share of profits from associates and joint ventures | 742                         | 1,549                       | 3,596                        | 745                         |
| 5       | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after Tax) and Other Comprehensive income (after tax) ]              | 741                         | 1,545                       | 3,591                        | 744                         |
| 6       | Equity Share Capital  |                             |                             | 4,914                        |                             |
| 7       | Reserves (excluding Revaluation Reserve)  |                             |                             | 122,197                      |                             |
| 8       | Earnings Per Share (Face Value of Rs. 2/- each)   |                             |                             |                              |                             |
|         | For continuing operations   |                             |                             |                              |                             |
|         | 1. Basic :  | 0.41                        | 0.63                        | 1.46                         | 0.42                        |
|         | 2. Diluted:   | 0.41                        | 0.63                        | 1.46                         | 0.42                        |
| 9       | Earnings Per Share (Face Value of Rs. 2/- each)   |                             |                             |                              |                             |
|         | For Discontinuing operations  |                             |                             |                              |                             |
|         | 1. Basic :  | (0.11)                      | -                           | -                            | (0.11)                      |
|         | 2. Diluted:   | (0.11)                      | -                           | -                            | (0.11)                      |

- Notes:
- The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 07, 2025.
  - The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (NSE) at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and website of the Company at [www.transindia.co.in](http://www.transindia.co.in).



DATE : AUGUST 07, 2025  
PLACE : MUMBAI

For and on behalf of the Board of Directors  
Transindia Real Estate Limited  
(Formerly known as Transindia Realty & Logistics Parks Limited)  
Sd/-  
Jatin Chokshi  
Managing Director  
(DIN:00495015)

METROPOLIS METROPOLIS HEALTHCARE LIMITED

CIN: L73100MH2000PLC192798  
Registered Office: 4th Floor, East Wing, Plot-254 B, Nirlon House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030, Maharashtra, India.  
Tel: 022 6258 2898; Email : [investor.relations@metropolisindia.com](mailto:investor.relations@metropolisindia.com) / [secretarial@metropolisindia.com](mailto:secretarial@metropolisindia.com) Website: [www.metropolisindia.com](http://www.metropolisindia.com)

Extract of Consolidated & Standalone Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025 [Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015]

| (INR in Lakhs)   |                              |                             |                              |                             |
|--|------------------------------|-----------------------------|------------------------------|-----------------------------|
| Particulars  | CONSOLIDATED                 |                             |                              |                             |
|  | For the Quarter Ended        |                             |                              | For the Year Ended          |
|  | June 30, 2025<br>(Unaudited) | March 31, 2025<br>(Audited) | June 30, 2024<br>(Unaudited) | March 31, 2025<br>(Audited) |
| Total Income from Operations   | 38,606.32                    | 34,529.15                   | 31,335.51                    | 1,33,120.28                 |
| Net Profit / (Loss) for the period<br>(before tax and exceptional items)   | 6,123.04                     | 3,604.44                    | 5,107.72                     | 19,085.29                   |
| Net Profit / (Loss) for the period before tax<br>(after exceptional items) | 6,123.04                     | 3,604.44                    | 5,107.72                     | 19,085.29                   |
| Net Profit / (Loss) for the period after tax<br>(after exceptional items)  | 4,524.53                     | 2,923.13                    | 3,811.03                     | 14,551.39                   |
| Total Comprehensive Income/ (Loss) for the year                            | 4,306.65                     | 3,027.62                    | 3,916.08                     | 14,520.14                   |
| Equity Share Capital   | 1,036.05                     | 1,036.01                    | 1,024.58                     | 1,036.01                    |
| Other Equity   | -                            | -                           | -                            | 1,32,061.19                 |
| <b>Earnings Per Share</b>  |                              |                             |                              |                             |
| - Basic (INR per share) (not annualised)                                   |                              |                             |                              |                             |
| (Face value per equity share of INR 2/- each)                              | 8.70                         | 5.69                        | 7.41                         | 28.29                       |
| - Diluted (INR per share) (not annualised)                                 |                              |                             |                              |                             |
| (Face value per equity share of INR 2/- each)                              | 8.66                         | 5.66                        | 7.37                         | 28.15                       |



| ट्रान्सइंडिया रियल इस्टेट लिमिटेड  |   |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |
|--|---|--------------------------------|--------------------------------|------------------------------|--------------------------------|--------------------------------|------------------------------|--------------------------------|------------------------------|
| (सीआयएन : L61200MH2021PLC372756)   |   |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |
| नोंदणीकृत कार्यालय : ६ या मजला, बी विंग, ऑलकारगो हाऊस, सीएसटी रोड, कानिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८.<br>दूर. क्र. १ +९१ २२ ६६७९ ८१००<br>वेबसाइट : <a href="http://www.transindia.co.in">www.transindia.co.in</a> ई-मेल : <a href="mailto:investorrelations@transindia.co.in">investorrelations@transindia.co.in</a>  |   |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |
| दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश   |   |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |
| (रु. लाखानं, प्रतिशेअर उत्पन्न वगळता)  |   |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |
| अ. क्र.  | तपशील   | स्थायी                         |                                |                              |                                | एकत्रित                        |                              |                                |                              |
|  |   | ३०.०६.२०२५ रोजी संपलेली निमाही | ३०.०६.२०२४ रोजी संपलेली निमाही | ३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्ष | ३०.०६.२०२५ रोजी संपलेली निमाही | ३०.०६.२०२४ रोजी संपलेली निमाही | ३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्ष | ३०.०६.२०२४ रोजी संपलेली निमाही | ३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्ष |
|  |   | (अलेखापरीक्षित)                | (अलेखापरीक्षित)                | (लेखापरीक्षित)               | (अलेखापरीक्षित)                | (अलेखापरीक्षित)                | (अलेखापरीक्षित)              | (अलेखापरीक्षित)                | (लेखापरीक्षित)               |
| १  | परिचालनातून एकूण उत्पन्न  | २,००५                          | ३,५९०                          | १०,८४६                       | २,४५६                          | २,८३४                          | १०,८११                       | २,८३४                          | १०,८११                       |
| २  | कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्वी)   | १,२७१                          | २,०८२                          | ५,४१५                        | १,२८५                          | १६०                            | ४,२३०                        | १,२८५                          | ४,२३०                        |
| ३  | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपरचात)  | १९४                            | २,०८२                          | ५,१८४                        | १,००८                          | १६०                            | ७,४४२                        | १,००८                          | ७,४४२                        |
| ४  | करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपरचात), परंतु सहयोगी व संयुक्त उद्यम यांच्या नभ्यातील हिस्सापरचात | ७४२                            | १,५४९                          | ३,५९६                        | ७४५                            | ४७३                            | ५,२६३                        | ७४५                            | ५,२६३                        |
| ५  | कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपरचात) नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) यांचा समावेश)          | ७४१                            | १,५४५                          | ३,५९१                        | ७४४                            | ४६९                            | ५,२५८                        | ७४४                            | ५,२५८                        |
| ६  | समभाग भांडवल  |                                |                                | ४,९१४                        |                                |                                | ४,९१४                        |                                | ४,९१४                        |
| ७  | राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)  |                                |                                | १,२२,१९७                     |                                |                                | १,१९,३३२                     |                                | १,१९,३३२                     |
| ८  | उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) अखंडित परिचालनकरिता  |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |
|  | अ) मूलभूत   | ०.४१                           | ०.६३                           | १.४६                         | ०.४२                           | ०.१९                           | २.१४                         | ०.१९                           | २.१४                         |
|  | ब) सौम्यीकृत  | ०.४१                           | ०.६३                           | १.४६                         | ०.४२                           | ०.१९                           | २.१४                         | ०.१९                           | २.१४                         |
| ९  | उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) खंडित परिचालनकरिता   |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |
|  | अ) मूलभूत   | (०.११)                         | -                              | -                            | (०.११)                         | -                              | -                            | -                              | -                            |
|  | ब) सौम्यीकृत  | (०.११)                         | -                              | -                            | (०.११)                         | -                              | -                            | -                              | -                            |
| टीप :<br>१. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावयलोकन करणयात आले असून शिफारस करणयात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०५.०८.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.<br>२. वरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सुविषयद्वारा अनिवार्यता व विनियम आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे दाखल करणयात आलेल्या निमाही वित्तीय निष्कर्षांच्या किंवा प्रकाशनाचा सारांश आहे. निमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजस अर्थात बीएसई लिमिटेड (बीएसई) वेबसाइट <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> वर व नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वेबसाइट <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> वर तसेच कंपनीची वेबसाइट <a href="http://www.transindia.co.in">www.transindia.co.in</a> वर उपलब्ध आहेत. |   |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |
| संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने<br>ट्रान्सइंडिया रियल इस्टेट लिमिटेड<br>(पूर्वीची ट्रान्सइंडिया रियल्टी अँड लॉजिस्टिक्स पार्कस् लिमिटेड म्हणून ज्ञात)<br>सही/-<br>जॉनन चोव्हासी<br>व्यवस्थापकीय संचालक<br>(सीआयएन : ००४९५०१५)  |   |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |
| दिनांक : ०७.०८.२०२५<br>ठिकाण : मुंबई   |   |                                |                                |                              |                                |                                |                              |                                |                              |

| RAVINDRA ENERGY LIMITED   |   |               |                |               |                |               |                |               |                |
|---|---|---------------|----------------|---------------|----------------|---------------|----------------|---------------|----------------|
| Regd. Office: BC 105, Havelock Road, Camp, Belgaum-590001, Karnataka, India<br>Tel. No: +91-831-2406600, Fax No: +91-831-2443224   CIN: L40104KA1980PLC075720   Website: <a href="http://www.ravindraenergy.com">www.ravindraenergy.com</a>   |   |               |                |               |                |               |                |               |                |
| STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 <sup>TH</sup> JUNE 2025   |   |               |                |               |                |               |                |               |                |
| (₹ in Million, except per share data)   |   |               |                |               |                |               |                |               |                |
| S. No.  | Particulars   | Standalone    |                |               |                | Consolidated  |                |               |                |
|   |   | Quarter ended |                | Year ended    |                | Quarter ended |                | Year ended    |                |
|   |   | June 30, 2025 | March 31, 2025 | June 30, 2024 | March 31, 2025 | June 30, 2025 | March 31, 2025 | June 30, 2024 | March 31, 2025 |
|   |   | (Unaudited)   | (Audited)      | (Unaudited)   | (Audited)      | (Unaudited)   | (Audited)      | (Unaudited)   | (Audited)      |
| 1   | Revenue from Operations   | 1,435.47      | 1,415.30       | 35.06         | 1,881.25       | 1,626.42      | 1,589.89       | 227.10        | 2,504.22       |
| 2   | Net Profit before tax (before Exceptional Items)  | 292.09        | 249.11         | (9.18)        | 310.62         | 242.86        | 282.97         | 3.03          | 327.82         |
| 3   | Net Profit before tax (after Exceptional Items)   | 243.97        | 92.95          | 80.50         | 246.00         | 244.74        | 137.65         | 77.95         | 274.04         |
| 4   | Net Profit after tax (after Exceptional Items)  | 244.34        | 104.49         | 60.69         | 246.15         | 236.47        | 136.49         | 56.97         | 232.93         |
| 5   | Total Comprehensive Income for the period(Composing Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income(after tax) | 244.34        | 104.17         | 60.69         | 245.84         | 227.85        | 128.64         | 55.86         | 217.79         |
| 6   | Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)  | 1,788.04      | 1,788.04       | 1,544.80      | 1,788.04       | 1,788.04      | 1,788.04       | 1,554.80      | 1,788.04       |
| 7   | Other Equity  | -             | -              | -             | 1,715.38       | -             | -              | -             | 1,601.97       |
| 8   | Earnings Per Share (Face Value of ₹ 10/-each) (not annualised) (In ₹)   |               |                |               |                |               |                |               |                |
| (i) Basic   |   | 1.43          | 0.63           | 0.40          | 1.49           | 1.33          | 0.74           | 0.37          | 1.32           |
| (ii) Diluted  |   | 1.43          | 0.63           | 0.40          | 1.49           | 1.33          | 0.74           | 0.37          | 1.32           |
| <b>Note:</b> The above is an extarct of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the stock exchanges websites <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> ; <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and on company's website <a href="http://www.ravindraenergy.com">www.ravindraenergy.com</a> |   |               |                |               |                |               |                |               |                |
| Place : Mumbai<br>Date : August 06, 2025  |   |               |                |               |                |               |                |               |                |
| For Ravindra Energy Limited<br>Sd/-<br>Executive Chairperson  |   |               |                |               |                |               |                |               |                |

| ATAL REALTECH LIMITED   |                          |                       |
|---|--------------------------|-----------------------|
| CIN : L45400MH2012PLC234941   |                          |                       |
| Regd. Office : Office No. B 406, Third Floor, ABH Capital, OPP. Ramayan Bunglow, Sharanpur Road, Near Rajiv Gandhi Bhavan, Nashik, Maharashtra, India-422005  |                          |                       |
| Phone : 0253 2993859   Website : <a href="http://www.atalrealtech.com">www.atalrealtech.com</a>   E-mail : <a href="mailto:atalrealtech@gmail.com">atalrealtech@gmail.com</a>   |                          |                       |
| Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2025   |                          |                       |
| Particulars   | Quarter Ended 30/06/2025 | Year Ended 31/03/2025 |
| Revenue from Operations   | 1,060.08                 | 9,572.83              |
| Profit before exceptional items and tax   | 88.85                    | 473.36                |
| Profit before tax   | 88.85                    | 473.36                |
| Profit for the year   | 66.12                    | 354.31                |
| Total Comprehensive Income (aftertax)   | 66.12                    | 367.99                |
| Paid up Equity Share Capital (of Re. 2 each)  | 2,220.30                 | 2,220.30              |
| Other Equity excluding Revaluation Reserve  | 4,575.39                 | 4,509.27              |
| Earnings per equity share (of Re. 2 each)   | 0.06                     | 0.33                  |
| Basic and Diluted   | 0.06                     | 0.33                  |
| Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2025   |                          |                       |
| Particulars   | Quarter Ended 30/06/2025 | Year Ended 31/03/2025 |
| Revenue from Operations   | 1,060.08                 | 9,572.83              |
| Profit before exceptional items and tax   | 88.74                    | 473.36                |
| Profit before tax   | 88.74                    | 473.36                |
| Profit for the year   | 66.01                    | 354.31                |
| Total Comprehensive Income (aftertax)   | 66.01                    | 367.99                |
| Paid up Equity Share Capital (of Re. 2 each)  | 2,220.30                 | 2,220.30              |
| Other Equity excluding Revaluation Reserve  | 4,575.28                 | 4,509.27              |
| Earnings per equity share (of Re. 2 each)   | 0.06                     | 0.33                  |
| Basic and Diluted   | 0.06                     | 0.33                  |
| <b>Note :</b><br>1. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meetings held on August 5, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.<br>2. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2025 are available on the Stock Exchanges' website ( <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> ). |                          |                       |
| For Atal Realtech Limited<br>Sd/-<br>Mr. Amit Atal<br>Director  |                          |                       |
| Place : Nashik<br>Date : August 5, 2025   |                          |                       |

| Bliss ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड  |   |
|--|---|
| Corporate Identity Number (CIN): L24230MH1984PLC034771   |   |
| नोंदणीकृत कार्यालय: 102, हाईड पार्क, साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 072   |   |
| दूरधनी क्र: 022-42160000 ख फॅक्स: 022-28563930   वेबसाइट: <a href="http://www.blissgvs.com">www.blissgvs.com</a>   ईमेल: <a href="mailto:info@blissgvs.com">info@blissgvs.com</a>   <a href="http://cs@blissgvs.com">cs@blissgvs.com</a> |   |
| <b>(अ) भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो आणि</b>  |   |
| <b>(ब) केवायसी अद्यतनित करण्यासाठी आणि इतर संबंधित अद्यतनांसाठी विशेष ड्राइफ्ट जेणेकरून न भरलेले/अनावश्यक लाभांश आयडीपीएफमध्ये हस्तांतरित होऊ नयेत.</b>  |   |
| अ.   | शेअरहोल्डर्सनी हे लक्षात ठेवावे की २ जुलै २०२५ च्या सेबी परिपत्रकानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी ट्रान्सफर डीड्स पुन्हा दाखल करण्यासाठी ७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ पर्यंत एक विशेष विंडो खुली आहे, परंतु ब्रुटीमुळे ती नाकारली गेली, परत केली गेली, बदलली गेली नाहीत किंवा दुर्लक्षित राहिली नाहीत. मागील अंतिम मुदत (३१ मार्च २०२१) चुकलेल्या पात्र शेअरहोल्डर्सनी या विंडोमध्ये मूळ, दुरुस्त केलेले ट्रान्सफर दस्तऐवज MUFG इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (कंपनीचा RTA) कडे सादर करावेत.<br>टीप: या कालावधीत पुन्हा दाखल केलेले शेअर्स फक्त डीमॅट मोडमध्ये हस्तांतरित केले जातील. कृपया तुमचे सक्रिय डीमॅट खाते असल्याची खात्री करा. कृपया ट्रान्सफर कागदपत्रांसह तुमची क्लायंट मास्टर लिस्ट (CML) प्रदान करा.<br>शेअरहोल्डर्सना हे देखील कळविण्यात येते की गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने (IEPFA) १६ जुलै २०२५ रोजीच्या त्यांच्या पत्राद्वारे कंपन्यांना २८ जुलै २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत "सक्षमनिवेशक" नावाची १०० दिवसांची मोहीम सुरू करण्याची विनंती केली आहे, ज्यामध्ये भागधारकांना दावा न केल्याचा लाभांशासह लक्ष्य केले जाईल. "त्याच्या प्रतिसादात, कंपनी भागधारकांना त्यांचे केवायसी तपशील अद्यतनित केल्यानंतर २०१७-१८ आर्थिक वर्षासाठी अनपेक्षित लाभांश खाल्यातून त्यांचे दावा न केलेले लाभांश मिळविण्यास मदत करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवत आहे."   |
| ब.   | न भरलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशांशी संबंधित कोणत्याही समस्यांसाठी किंवा तुमचे केवायसी अपडेट करण्यासाठी, तुम्ही कंपनी किंवा तिच्या आरटीएशी व्यवसाय वेळेत (सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत) कधीही संपर्क साधू शकता. १८०० १०२० ८७८ वर कॉल करून किंवा <a href="mailto:cs@blissgvs.com">cs@blissgvs.com</a> / <a href="mailto:info@blissgvs.com">info@blissgvs.com</a> या ईमेलद्वारे. तुम्ही कंपनीच्या किंवा आरटीए, एमयूएफजी एलएनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, ४०००८३ येथील कॉर्पोरेट ऑफिसला देखील भेट देऊ शकता. तुम्ही आरटीएला १८००-१०२०-८७८ वर कॉल करू शकता किंवा <a href="mailto:rnt.helpdesk@in.mpmms.mufg.com">rnt.helpdesk@in.mpmms.mufg.com</a> या ईमेलवर देखील कॉल करू शकता.<br>कंपनीने संबंधित भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश मिळविण्यासाठी त्यांचे केवायसी आणि बँक तपशील अपडेट करण्याचे आवाहन करणारे स्मरणपत्रे पाठवली आहेत.<br>टीप: SEBI च्या मार्गदर्शक तत्वांनुसार, १ एप्रिल २०२४ पासून, भौतिक शेअर्स असलेल्या शेअरधारकांना लाभांश फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल. पात्र शेअरधारकांनी लाभांश पेमेंट मिळविण्यासाठी त्यांचे केवायसी तपशील - पॅन संपर्क माहिती (पिन आणि मोबाइल नंबरसह पोस्टल पत्ता), बँक खात्याचा तपशील आणि नमुना स्वाक्षरी इत्यादी - कंपनी किंवा तिच्या RTA ला प्रदान करणे आवश्यक आहे. एकदा अपडेट झाल्यानंतर, कंपनीने पूर्वी घोषित केलेले सर्व दावा न केलेले लाभांश शेअरधारकांना दिले जातील. |
| ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड करिता<br>स्वाक्षरी<br>गगन शर्मा<br>व्यवस्थापकीय संचालक<br>डीआयएन: 07939421   |   |
| ठिकाण: मुंबई<br>दिनांक : ७ ऑगस्ट, २०२५   |   |

The spirit of Mumbai  
is now 97 years old!

www.freepressjournal.in

बायर क्रॉपसायन्स लिमिटेड

(नोंदणीकृत कार्यालय : बायर हाऊस, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू, हिरानंदानी ईस्टेट, ठाणे ४००६०७. सीआयएन : एल२४२१०एमएच१९५८पीएलसी०११७३)

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचा उतारा

₹ दशलक्ष

| तपशील   | संपलेली तिमाही |               | संपलेले वर्ष  |              |
|---|----------------|---------------|---------------|--------------|
|   | ३०.०६.२०२५     | ३१.०३.२०२५    | ३०.०६.२०२४    | ३१.०३.२०२५   |
|   | अलेखापरिक्षित  | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
| प्रवर्तनातून एकूण उत्पन्न   | १९,१४६         | १०,४६४        | १६,३१४        | ५४,७३४       |
| करपूर्व सामान्य क्रियाकलापांमधून निव्वळ नफा   | ३,३५२          | १,६७९         | ३,१५८         | ७,०७४        |
| करानंतर सामान्य क्रियाकलापांमधून निव्वळ नफा   | २,७८७          | १,४३३         | २,५४२         | ५,६८०        |
| कालावधी / वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न  | २,७८३          | १,३९१         | २,५४०         | ५,६२८        |
| समभाग भांडवल  | ४४९            | ४४९           | ४४९           | ४४९          |
| राखीव (ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)                                     |                |               |               | २८,०५५       |
| प्रति समाभाग प्राप्ती (प्रत्येकी ₹१०/- चे) मुलभूत आणि सौम्यिकृत (*अवार्षिक) (₹ मध्ये) | ६२.०१*         | ३१.८८*        | ५६.५६*        | १२६.३८       |

टीप :

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिव्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट [www.bayer.in](http://www.bayer.in) वर इन्व्हेस्टर रिलेशन सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे. ते क्युआर कोड स्कॅन करून पाहता येईल.



ठिकाण : मुंबई  
दिनांक : ६ ऑगस्ट, २०२५

संचालक मंडळाच्या आदेशावरून  
नितिन जिंदाल  
कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी  
डीआयएन : १०८४९४६५



एसएनएल बेअरिंग्स लिमिटेड

सीआयएन: एल९९९९एमएच१९७९पीएलसी१३४१९१

नोंद. कार्यालय: धनू, १५, सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१ | दूर: +९१ २२ २२६६३६९८

फॅक्स: +९१ २२ २२६६०४१२ | वेबसाईट: [www.snlbearings.in](http://www.snlbearings.in) | ईमेल: [investorcare@snlbearings.in](mailto:investorcare@snlbearings.in)

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(प्रती भाग माहिती सोडून, रुपये लाखात)

| तपशील |  | संपलेली तिमाही |               |               | संपलेले वर्ष |
|-------|--|----------------|---------------|---------------|--------------|
|       |  | ३०.०६.२५       | ३१.०३.२५      | ३०.०६.२४      | ३१.०३.२५     |
|       |  | अलेखापरिशिक्त  | अलेखापरिशिक्त | अलेखापरिशिक्त | लेखापरिशिक्त |
| १     | प्रवर्तनातून एकूण उत्पन्न  | १,२३७          | १,३८१         | १,२१९         | ५,११९        |
| २     | कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)   | ३५२            | ३५१           | ३४४           | १,४१४        |
| ३     | कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) | ३५२            | ३५१           | ३४४           | १,४१४        |
| ४     | कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) | २७१            | २८०           | २५९           | १,०८६        |
| ५     | इतर सर्वसमावेशक उत्पन्न  | १              | (१)           | ११            | (१)          |
| ६     | एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)   | २७२            | २७९           | २७०           | १,०८५        |
| ७     | भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्याचे, संपूर्ण भरणा केलेले) | ३६१            | ३६१           | ३६१           | ३६१          |
| ८     | राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागिल ताळेबंदानुसार                            |                |               |               | ६,४२३        |
| ९     | प्रति समभाग प्राप्ती अनन्यसाधारण बाबींपूर्वी आणि नंतर (प्रत्येकी रु. १०/- चे)      |                |               |               |              |
|       | मूलभूत   | ७.५१*          | ७.७६*         | ७.१७*         | ३०.०८        |
|       | सौम्यिकृत  | ७.५१*          | ७.७६*         | ७.१७*         | ३०.०८        |